

एसटी महामंडळाकडून प्रवासी दरात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवना भाडेवाढ लागू केली आहे. एसटीची ही भाडेवाढ १७.१७ टक्के असून त्यामुळे तिकिट दरात किमान पाच रुपयांनी वाढ होणार आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. तथापि, महामंडळाने रातराणी गाड्यांच्या तिकिटंचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करीत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. दरम्यान, महामंडळाने एकीकडे प्रवासी दरात वाढ केली असताना दुसरीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ केली आहे. दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये, तर कर्मचाऱ्यांना २५०० रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होईल.



मंगळवार, २६ ऑक्टोबर २०२१

वर्ष १४ अंक १९
www.ramprahar.com

राम प्रहर

पाने ६ किंमत ₹२ रायगड

अंतरंग

तळोजा एमआयडीसीत पुन्हा आग/३

गुळसुंदे परिसरातील महिलांचा जि. प.वर हंडा मोर्चा/५

खराब पंचगिरीवरून क्रिकेटप्रेमींमध्ये संताप/६

पीकविम्याचे पैसेच भरले नाहीत!

विरोधी पक्षनेते फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

नांदेड : प्रतिनिधी

स्वतःच्या हिश्याचे जे १७०० कोटी रुपये राज्य सरकारने भरायला हवे होते, त्यातील एक नवा पैसा त्यांनी भरलेला नाही. तो जर भरला असता तर चार हजार कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना देता आले असते, पण जर पैसेच भरले नाहीत, तर विम्याचे पैसे येतील कसे? म्हणजे यांच्याकडे चैनीला पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी हक्काचे पैसे राज्य सरकार भरत नाही आणि म्हणून शेतकरी संकटात आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर



पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि. २५) झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

या सभेला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, राज्यमंत्री भगवंत खुबा, खासदार प्रताप

पाटील-खिखलीकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, राम शिंदे, इतर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तींचा जोरदार फटका बळीराजाला बसला आहे. या नुकसानीची भरपाई पुरेशा प्रमाणात न मिळाल्याची टीका विरोधी पक्षाकडून सातत्याने केली जात आहे तसेच पीकविम्याची रक्कमही शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. याचवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बोलताना ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. (पान २ वर..)

बायकोने मारले तरी सांगतील यात केंद्र सरकारचा हात आहे

राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करीत आहे आणि मदत घायची वेळ आल्यावर केंद्र सरकारकडे बोट दाखवते, असे सांगून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, हे सरकार इतके लबाड आहे की, काहीही झाले तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असे वाटतेय यांच्या बायकोने मारले तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे, असा टोला हाणला.

सदिच्छा भेट



पनवेल : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशंठ ठाकरे, आमदार प्रशांत ठाकरे, वर्षा प्रशांत ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

(अधिक छायाचित्र पान २ वर..)

मंत्री मलिकांमुळे मी व कुटुंबीय मानसिक, भावनिक दबावाखाली; वानखेडेंकडून पत्रक जारी

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक झालेल्या अमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. अशातच वानखेडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवर वानखेडेचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून चर्चा सुरू असताना वानखेडे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वानखेडे यांनी एक पत्रक जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र



सरकारमधील माननीय अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी माझ्याशी संबंधित काही दस्तऐवज त्यांच्या ट्विटर हँडलवर प्रकाशित केले आहेत ज्यात समीर दाऊद वानखेडे असे नाव घेत 'फर्जीवडा हुआ' असे सांगितले गेले. याच संदर्भात मी सांगू इच्छितो की माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३०

जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू आणि माझे आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील आहे आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे.

ट्विटरवर माझे वैयक्तिक दस्तऐवज प्रकाशित करणे हे निंदनीय आहे आणि माझ्या कुटुंबीय गोपनीयतेवर अनावश्यक आक्रमण आहे. मला, माझे कुटुंब, माझे वडील आणि माझ्या दिवंगत आईला बदनाम करण्याचा हेतू आहे. गेल्या काही दिवसांपासून माननीय

मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीही कोणत्याही धर्मांमध्ये धर्मांतर केलेले नाही. आम्हाला सर्व धर्मांचा सन्मान आहे. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लिम महिलांशी लग्न केले होते. माझ्या सारखाई आज ह्यात नाहीत. समीरचे आधीचे लग्न विशेष विवाह कायद्यांतर्गत झाले होते. त्याने २०१६मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर आम्ही हिंदू विवाह कायद्यानुसार २०१७ साली लग्न केले.



मंत्र्यांच्या कृत्यांच्या मालिकेने मला व माझ्या कुटुंबाला जबरदस्त मानसिक आणि भावनिक दबावाखाली ठेवले आहे, असे वानखेडे यांनी म्हटले आहे. माननीय मंत्र्यांकडून कोणतेही औचित्य न बाळगता वैयक्तिक,

बदनामीकारक आणि निंदनीय हल्ल्यांच्या प्रकारामुळे मी दुःखी झालो आहे, असेही वानखेडे यांनी नमूद केले. याशिवाय एनसीबीच्या कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना माझे स्पष्टीकरण न्यायालयात दिले आहे, असे वानखेडे यांनी सांगितले.

आर्यन खाननेच मला शाहरुखला फोन लावायला सांगितले होते!

मुंबई : आर्यन खानला ब्रूज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर रोज नवने खुलासा होत आहेत. एनसीबीचा पंच असलेल्या प्रभाकर साईलनेही खुलासा केला. प्रभाकर हा केपी गोसावीचा सुरक्षा रक्षक आहे. आता गोसावीने खुलासा केला आहे. गोसावीने दावा केला आहे की, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने त्याला त्याच्या पालकांना फोन लावून देण्याची विनंती केली होती. एका वृत्तसमुहाशी फोनवर बोलताना गोसावीने म्हटले की, आर्यन खानने मला त्याच्या मॅनेजरशी बोलण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी आर्यनजवळ त्याचा स्वतःचा फोन नव्हता. माझ्याजवळ माझा फोन होता. त्यामुळे आर्यनने मला फक्त त्याच्या पालकांना आणि मॅनेजरला फोन करण्याची विनंती केली होती.

केपी गोसावीचा दावा

नि व ड क

कराचीत विजयाचा उन्माद; हवेत गोळीबार, १२ जखमी

कराची : ट्रेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानी संघाने भारताविरुद्ध विजय मिळविल्यानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहते आनंद साजरा करण्यासाठी तेथे रस्त्यावर उतरले. या विजयोत्सवादरम्यान काही पाकिस्तानी चाहत्यांनी हवेत गोळीबार केला. विविध ठिकाणी झालेल्या या गोळीबाराच्या घटनांमध्ये एका पोलीस निरीक्षकासह १२ जण जखमी झाले आहेत.

आगामी आयपीएलसाठी दोन नवीन संघांची घोषणा

दुबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) दोन नवीन संघांची घोषणा केली आहे. पुढील वर्षीच्या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन संघ सहभागी होणार आहेत. आरपीएसजी समूह लखनऊ, तर सीव्हीसी कॅपिटल अहमदाबाद संघांचे मालक झाले आहेत.

'सीकेटी'त मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन



पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदी कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयात पनवेल महापालिका व राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्घाटन


महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. २५) झाले.

पनवेल महापालिकेने सध्या सात महाविद्यालयांत विशेष लसीकरण सत्राचे आयोजन केले आहे. यात सीकेटी महाविद्यालयाचाही समावेश आहे. या मोहिमेंतर्गत १८ वर्षावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. (पान २ वर..)

छगन भुजबळ यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

नाशिक : प्रतिनिधी

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या वादात उडी घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्ये केली होती. त्यामुळे भुजबळ संतापले असून



त्यांनी राऊतांना प्रत्युत्तर देत आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला. आमदार सुहास कांदे यांच्या नांदगाव मतदारसंघात रविवारी शिवसेनेचा मेळावा झाला. या मेळाव्यात संजय राऊत यांनी दिवा आला, उद्या नांदगावला आणू', असा इशारा राऊत यांनी दिला होता. भुजबळ यांना सोमवारी (दि. २५) याबाबत पत्रकार परिषदेत विचारण्यात आले असता, त्यांनी राऊतांवर शरसंधान साधले. (पान २ वर..)

अखेर मराठी साहित्य संमेलनाची तारीख ठरली!

३ ते ५ डिसेंबरदरम्यान रंगणार साहित्यपर्व



नाशिक : प्रतिनिधी

९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ डिसेंबरदरम्यान नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी सोमवारी (दि. २५) दिली. साहित्य रसिकांना संमेलनाच्या तारखा व संमेलन कुठे होणार याची उत्सुकता लागून होती. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विज्ञान व साहित्यिक जयंत नारळीकर, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्यासोबत सर्वच पदाधिकारी व साहित्य रसिकांना सोयीच्या तारखा असाव्या यातून निर्णय होऊन जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी साहित्य संमेलनासाठी तारखांची अधिकृत घोषणा केली.

संमेलनाच्या नियोजनासाठी ४० समित्या गठित करण्यात आल्या आहेत. संमेलन यशस्वितेसाठी आपल्या समितीने केलेली पूर्वतयारी, पुढील नियोजन तसेच यापूर्वी कामात आलेल्या अडचणींचा आढावा बैठकीत घेण्यात आला. त्याद्वारे संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या सणासुदीला होणार संपन्नतेची भरभराट!

कमी कालावधी, उत्तम परतावा!



व्याजदर : 8.5% कालावधी : 11 महिने किमान गुंतवणूक ₹ 10 हजार व त्या पटीत

संस्थापक - अध्यक्ष : श्री. किरण ठाकूर, सल्लागार संपादक, तरुण भारत, वेळगाव.

संस्थापक - अध्यक्ष : श्री. किरण ठाकूर, सल्लागार संपादक, तरुण भारत, वेळगाव.

कोशिश फाउंडेशन आयोजित

पोस्टर स्पर्धा

विषय : ध्वनी प्रदूषण ये दिवाली शांती वाली वोकल फोट लोकल

गट : अ) 7 वर्षांखालील ब) 8 वर्ष ते 15 वर्ष क) 16 वर्ष ते 21 वर्ष ड) 22 वर्षावरील

एकूण रोख पारितोषिक 35000/-

नोंदणी ची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021

अधिक माहितीसाठी : 7757000000

नियम व अटी

- स्पर्धेसाठी A3 साईझ पेपर वापरतावा
- पोस्टर सोबत स्पर्धकाचा फोटो पाठवावा
- स्पर्धक पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा

श्री.पदेश ठाकूर
अध्यक्ष, कोशिश फाउंडेशन

For Uploading poster : www.pareshtakur.in


पनवेलमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात

कोरोनामुक्तीचे प्रमाणही वाढले

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक आहे. कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेले नियोजन, वाढते कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे पनवेल महापालिका हद्दीत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून समजते. असे असले तरी येत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी विविध



कोरोना प्रतिबंधक लसीकरणही वेगात

पनवेल महापालिका हद्दीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रात वाढ झाली असून ग्रामीण हद्दीतही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच सोसायटीमध्येही लसीकरण शिबिर राबविण्यात येत आहेत. दिव्यांग, निराधार, अंधरुपाला खिळलेल्या व्यक्तींसाठीही पालिकेने विशेष लसीकरण मोहीम राबविली होती. मिशन युवा स्वास्थ्य मोहीमेंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील १८ वर्षांवरील नागरिकांचा १०० टक्के कोविड लसीकरणाला पहिला डोस पूर्ण केला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन

दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी ही कोरोना रुग्णसंख्या वाढविणारी ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबत सतर्क राहून आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे. कोरोना नियमांचे पालन म्हणजेच मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचा विचार पडता कामा नये.

लाटेचा प्रभाव कमी झाल्यावर हळूहळू रुग्णसंख्या घटू लागली. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही वेगात होऊ लागले. त्यामुळे काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची दररोजची संख्या कमी होत आहे. काही विभागात फक्त एक रुग्ण आढळत आहे. ही नक्कीच दिलासादायक बाबत आहे. विशेष म्हणजे

दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण वाढू लागले आहेत.

उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्या कमी झाली आहे, तर खासगी कोविड सेंटरमध्येदेखील सध्या रुग्णसंख्या मर्यादित आहे. रविवारी (दि. २४) पनवेल महापालिका क्षेत्रात फक्त ३८ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ६७ हजार ७६१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रविवारी दिवसभरात ४३ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी ६६ हजार ०९१ झाली. रविवारी कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत १३४९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या महापालिका हद्दीत एकूण ३२१ रुग्ण उपचार घेत आहेत.



पनवेल : सेंट विल्फ्रेड लॉ कॉलेजमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि द्वितीय दिक्षांत सोहळा झाला. या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नगरसेवक विकास धरत, भाजप तालुका उपाध्यक्ष किरण मुंबईकर, युवा मोर्चा पळसे विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, कॉलेजचे संस्थापक केशव बाडिया, प्रिन्सीपल डॉ. मृत्युंजय पांडे आदी उपस्थित होते.



पनवेल : ओम श्री साई सेवा समिती खारकोपरच्या वतीने सोमवारी खारकोपर ते श्रीक्षेत्र शिर्डी पायी दिंडी आयोजित करण्यात आली होती. या दिंडीचे यंदाचे २१वे वर्ष आहे.

नगरसेविका दर्शना भोईर यांच्यातर्फे पिशवी वाटपाचा मोफत उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण अभियानांतर्गत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. त्या अनुषंगाने शहरातील प्रभाग ११मधील सावरकर चौक येथील आदर्श नारी महिला बचत गटाच्या रास्त भाव धान्य दुकानावर रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना नगरसेविका दर्शना भोईर यांच्या मार्फत उत्तम दर्जाच्या पिशव्यांचे सोमवारी (दि. २५) मोफत वाटप करण्यात आले.

या वेळी नगरसेवक अनिल भगत, भाजप महिला मोर्चा तालुका चिटणीस



लीना पाटील, शहर चिटणीस सपना पाटील, चंद्रकांत मंजुळे, पल्लवी गायकर, संतोष ढगे, राजू कोळी, प्रदीप रणदीवे, स्नेहल खरे, गोपीनाथ लोखंडे, महेश गायकर, युवा नेते केदार भगत आदी उपस्थित होते.

उरणमध्ये दोन घरफोड्या; १० लाखांचा ऐवज चोरीस

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यात मागील तीन-चार दिवसांत दोन मोठ्या घरफोड्या झाल्या असून लाखो रुपयांचा ऐवज या वेळी चोरीला गेला आहे. एक घरफोडी २० ऑक्टोबर रोजी पागोटे गावात झाली तर दुसरी चोरी उरण शहरात काल २४ ऑक्टोबरला झाली.

पागोटे गावातील चंद्रकांत गजानन पाटील यांच्या घराचे दरवाजाचे ग्रील तोडून कपाटातील सहा लाख ४२ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख रक्कम तर उरण येथील नलिनी जयराम धरत यांच्या घरातून चार लाख २२ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे. या चोरीची उरण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदण्यात आली असून उरण पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

तळोजा एमआयडीसीत पुन्हा आग

पनवेल : वार्ताहर

तळोजा एमआयडीसीत आगीचे सत्र सुरूच असून येथील केमिकल पावडर साठा असलेल्या मोकळ्या गोडावूनला सोमवारी (दि. २५) आग लागली होती. यामुळे वावजे परिसरातील जनतेमध्ये घबराट पसरली होती.

तळोजा एमआयडीसीमधील वावजे येथील केमिकल पावडर साठा असलेल्या मोकळ्या गोडावूनला आग लागली. त्यामुळे वावजे परिसरातील जनतेमध्ये मोठी घबराट पसरली होती. ही आग अग्नीशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली. या वेळी सुदैवाने कोणतीही

जिवीत हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, संदीप कर्डीले, पोलीस हवालदार डी. डी. पाटील घटनास्थळी दाखल झाले. तसेच या वेळी सरपंच तांडेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



नवी मुंबईतील हुतात्मा बाबू गेनू मैदानाचे सुशोभीकरण करा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सानपाडा सेक्टर ८ मधील गणेश मंदिर व पोलीस स्टेशनबाजूच्या हुतात्मा बाबू गेनू मैदानाचे सुशोभीकरण करून तेथील बकालपणा तातडीने घालविण्याची लेखी मागणी सानपाडा प्रभाग ७६मधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन दिले आहे.

सानपाडा, सेक्टर ८ मधील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे हुतात्मा बाबू गेनू मैदान आहे. याच मैदानात भाविकांसाठी जागृत असे नवसाला पावणारे गणेश मंदिर

भाजप नेते पांडुरंग आमलेची मागणी



आहे. एका कोपऱ्यात सानपाडा पोलीस स्टेशन आहे. या मैदानाला आजमितीला पूर्णपणे बकालपणा आला असून यामुळे परिसराच्या सौंदर्यातही अडथळे निर्माण झाले आहेत. या मैदानावर पावसामुळे

टाकल्यास त्या ठिकाणी मुलांना खेळता येईल व परिसराला त्यामुळे आलेला बकालपणा काही अंशी नष्टही होईल. तसेच मैदानात अस्ताव्यस्त पडलेली वाहने माती स्थानिक रहिवाशांची असो अथवा पोलिसांची असो, ती वाहने एका ठिकाणी शिस्तित लावल्यास मैदानाचा अधिकाधिक वापर करणे स्थानिक रहिवाशांना व मुलांना शक्य होईल. मैदानातील जंगली गवत तसेच कचरा हटविण्याविषयी संबंधितांना तातडीने निर्देश द्यावे, अशी मागणी पांडुरंग आमले यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

इंग्रजी भाषा शिकूनही मराठीचा दर्जा खालावत नाही!

नवी मुंबई : प्रतिनिधी

ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे कौशल्य आत्मसात करून मराठीला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. इंग्रजी भाषा शिकूनदेखील मराठी भाषेचा दर्जा उच्च असेल, असा आशावाद इंग्रजी भाषा कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला. नवी मुंबई पत्रकार कक्षाच्या वतीने इंग्रजी भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले पाटील, इंग्रजी भाषा व्याख्याते संजय लीला बाळकृष्ण हे उपस्थित होते.

इंग्रजी हे संभाषण कौशल्य असून ते वाया जात नाही. उलट ज्ञान कक्षा अधिक रुंदावते. परिणामी कौशल्य वाया जात नाही असे प्रतिपादन कार्यशाळा उद्घाटनाच्या

कार्यशाळेत विश्वास व्यक्त

वेळी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. महापालिका मुख्यालय ज्ञान केंद्र सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन पत्रकारांच्या वतीने करण्यात आले होते. मातृभाषा टिकवू या. इंग्रजी शिकूया मोहिमेंतर्गत इंग्रजी भाषा कशी आत्मसात करावी याचे धडे उपस्थितांना देण्यात आले. या वेळी संजय लीला बाळकृष्ण यांनी सध्या सोप्या शैलीत इंग्रजी भाषेबाबत माहिती देण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी इंग्रजी भाषा अवघड वाटायची मात्र किती सोपी आहे याबाबत माहिती दिली. भविष्यात हा उपक्रम मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राबवणार असल्याने

त्यांनी समारोप करताना सांगितले. इंग्रजीबाबत असणारी भीती कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे या वेळी स्पष्ट केले. या उपक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केले. इंग्रजी भाषा कार्यशाळा पुन्हा एकदा आयोजित केली जाणार असल्याचे या वेळी घोषित करण्यात आले.

इंग्रजी ही जागतिक स्तरावर सर्वात सोपी भाषा असूनही आपल्याकडे त्याचा बाऊ केला जातो. कुठलेही दडपण न ठेवता अभ्यास केला तर आपण इंग्रजी व्यवस्थित आचरणात आणू शकतो.

—संजय लीला बाळकृष्ण, इंग्रजी भाषा व्याख्याते

एनएमएमटी प्रवाशांना दिलासा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबईसह मुंबई आणि मुंबईला जोडलेल्या उपनगरांमध्ये आपली प्रवासीसेवा पुरविणाऱ्या एनएमएमटीच्या वातानुकूलित बसच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. तर, सर्वसाधारण बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही प्रवासात सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासीसंख्या वाढेल, असा विश्वास परिवहन उपक्रमाला आहे. एन दिवाळीत ही कपात करण्यात आल्याने प्रवाशांसाठी ही अनोखी भेट ठरली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत हा भाडेकपातीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. बैठकीतील निर्णयानुसार, भाडेकपात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, सुधारित तिकीटदरही लागू करण्यात आले आहेत.



एनएमएमटीच्या बससाठी हा निर्णय लागूही करण्यात आला आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात सध्या ५२५ गाड्या आहेत. यातील २०० गाड्या वातानुकूलित आ आहेत. केंद्र सरकारच्या 'फेम' योजने अंतर्गत आलेल्या वातानुकूलित बसने परिवहनच्या वातानुकूलित बसमध्ये अधिक भर पडली आहे. या इलेक्ट्रिक बस असून त्या बॅटरीवर चालणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यातून प्रदूषण होत नाही. शिवाय, त्यांचा

वातानुकूलित बसच्या तिकीट दरात कपात

देण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्याच्या दोन किमीच्या प्रवासासाठी किमान भाडे चार रुपये तर कमाल भाडे १३ रुपये आहे. त्यानुसार सर्वसाधारण बसभाडे सात रुपये तर जलद बसचे भाडे नऊ रुपये आहे. तर, याच अंतरासाठी वातानुकूलित बसचे प्रचलित भाडे किमान १५ रुपये आहे. त्यात आता कपात करून सुधारित भाडे १५ रुपये करण्यात आले आहे. यानुसार, चार किमीच्या प्रवासीभाड्यासाठी पूर्वी २० रुपये तिकीट होते, ते आता १२ रुपये करण्यात आले आहे. दूरच्या प्रवासासाठी जिथे १०५ रुपयांचे तिकीट आकारले जात होते, त्या ३६ किमीच्या प्रवासासाठी आता केवळ ६० रुपये तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे सर्वसाधारण बस आणि वातानुकूलित बसच्या तिकीटदरांमध्ये जास्त फरक राहिलेला नाही.

फुंडे येथून तरुणी बेपत्ता

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यातील प्राईड व्हिला, रुम न.१०१ प्लॉट नं. ९९ सेक्टर १५ फुंडे येथे राहणारी मुलगी प्रणवी आकाराम राजगे (वय १८) ही राहत्या घरातून ६ ऑक्टोबर २०२१ रोजी फुंडे कॉलेज येथे एफवायबीएचे अॅडमिशन घेण्याकरिता जाते असे सांगून गेली. ती आजपर्यंत घरी परत आली नाही. त्यामुळे ती हरवल्याची न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

प्रणवी या मुलीचा रांग सावळा असून उंची पाच फुट पाच इंच आहे. केस काळे कुरळे लांब, नाक बसके, डोळे काळे, मजबूत बांधा, अंगात पिवळा कुर्ता, लाल लेगीज व काळी ओढणी, पायात उंच सॅन्डल घातले असून तिला मराठी, हिंदी भाषा बोलता येते. तिच्याकडे अॅडमिशन घेण्यासाठी तीन हजार रुपये आहेत. अशा वर्णाची तरुणी कृष्णा आढळली तर न्हावा-शेवा पोलीस ठाणे (०२२-२७४७२२६४) या वर माहिती द्यावी.


कांद्याचे दर घसरले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मुंबई एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात १५ रुपयांनी घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ४० रुपये किलो विकला जाणारा कांदा २५ रुपये किलोने विकला जात आहे. काही दिवसांत कांद्याचे दर आणखी उतरण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात सध्या कांद्याच्या ८० ते ९० गाड्या येत आहेत. यात जुन्या कांद्यासह नवीन कांद्याचाही समावेश आहे. त्यामुळे बाजारात सध्या मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध आहे, मात्र या आठवड्यापासून कांद्याला हवा तसा उठाव मिळाला नाही.

पावसामुळे झालेले कांद्याचे नुकसान पाहता मुंबई बाजारात येणाऱ्या कांद्याच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ लागला होता. कांद्याची आवक कमी होऊन दरात वाढ सुरू झाली



होती. सर्वसाधारणपणे १५ ते २० रुपये किलोने विकला जाणारा कांदा घाऊक बाजारातच ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहचला होता. परिणामी, किरकोळ बाजारात कांद्याच्या दराने पन्नाशी ओलांडली. मात्र आता कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून घाऊक बाजारात कांदा २० ते २५ रुपये किलोच्या दरात आला आहे.

मागील आठवड्यापर्यंत कांद्याचे दर वाढलेले होते. त्यावेळी किरकोळ व्यापाऱ्यांनी आपल्याला मिळेल तसा कांदा बाजारातून खरेदी केला होता. त्यामुळे चढ्या भावाने खरेदी

केलेला कांदा व्यापाऱ्यांकडे आता आहे. त्यामुळे तो कांदा त्याच भावाने त्यांना विकावा लागणार आहे. आता घाऊक बाजारात जरी दर कमी झाले असले तरी जोपर्यंत किरकोळ व्यापाऱ्यांकडील चढ्या दराने खरेदी केलेला कांदा विकला जाणार नाही, तोपर्यंत ते नवीन खरेदी करणार नाहीत, असे चित्र आहे. परिणामी, दर कमी होऊनही घाऊक बाजारात कांद्याला उठाव नाही आणि ग्राहकांनाही काही फायदा नाही.

ग्राहक कमी असल्याचा कांद्याच्या दरावर परिणाम होत असून अजून काही प्रमाणात दर खाली येणार असल्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवली आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या गोदामांवर छापे मारण्यात येत आहेत. त्याचाही परिणाम कांद्याच्या दरावर होत असल्याने हे दर आणखी उतरणार असल्याचेही काही व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

संपादकीय

संशयाचे धुके धुके

विख्यात सुपरस्टार शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान याला अमलीपदार्थविरोधी विभागाने अटक केल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिचळत चालले आहे. एखाद्या दुय्यम दर्जाच्या रहस्यपटाने दर रिळामागे नवे वळण घ्यावे तसा काहीसा प्रकार या एकंदरित प्रकरणाबद्दल सुरू आहे. आर्यन खान याला अटक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमे हे प्रकरण तापवणार याचा अंदाज आला होताच. त्यात महाराष्ट्रातील राजकारण्यांनी उडी घेतली आणि तपासाऐवजी संशयाचे राजकारणच यथेच्छ प्रमाणात सुरू झाले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी थेट ज्येष्ठ तपास अधिकारी समीर वानखेडे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. वानखेडे हे अतिशय तल्लख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. अमलीपदार्थांशी संबंधित गुन्हेगारांमध्ये त्यांचा चांगलाच वचक आहे. त्यांच्या कर्तव्यदक्षतेचा फटका अनेक बॉलिवुड सिताऱे आणि पुढारी यांना यापूर्वीही बसला आहे. आर्यन खान प्रकरणाचा तपास करणारे वानखेडे यांचा कथित जन्मदाखला समाजमाध्यमांवर झळकवून त्यांच्या कारकीर्दीची सुरूवातच फर्जीवाड्यातून झाली असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. एक मान्यवर मंत्री कुठलेही औचित्य न राखता बेलगाम आरोप करून सरकारी अधिकाऱ्यांच्या चारित्र्यहूननापर्यंतची खालची पातळी गाठतो हे चित्र निश्चितच भूषणावह नाही. आर्यन खान प्रकरणाच्या निमित्ताने केंद्रीय तपासयंत्रणांना संशयाच्या धुक्यात गुफटवून टाकण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खटाटोप काही लपून राहिलेला नाही, परंतु केंद्रीय यंत्रणांच्या तपासकामात अडथळे निर्माण करून महाविकास आघाडीचे नेते नेमके काय साधत आहेत, याचा अंदाज सामान्य नागरिकांना लागणे कठीण आहे. आर्यन खानप्रकरणी तब्बल २२ दिवसांनंतर प्रभाकर साईल नावाचा एक पंच माध्यमांसमोर प्रकट झाला आणि त्याने वानखेडे यांच्यावरच २५ कोटींची डील केल्याचा आरोप चिकटवला. हा प्रभाकर साईल नामक पंच अचानक कसा उपटला ? २२ दिवस तो काय करीत होता ? त्याची विश्वासाहर्ता काय ? असले प्रश्न कुणालाही पडले नाहीत. असल्या हवेतील आरोपांनंतर माध्यमांना तर ऊत आला आणि वानखेडे यांना खुलासे देत दिल्लीपर्यंत फिरावे लागले. तपास यंत्रणांच्या बहुमोल वेळेचा अपव्यय केल्याबद्दल खरे तर काही तरी शिक्षा असायला हवी. अमलीपदार्थविरोधी विभागाविरुद्ध काही शंका अथवा तक्रारी असल्यास न्यायालयाचे दरवाजे खुले आहेत, परंतु अशा कायदेशीर मार्गाने न जाता माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर बेहूट आरोप करण्याचा थिल्लर मार्ग जबाबदार मंत्री पत्करतात हे अतिशय वेदनादायक आहे. अमलीपदार्थांचा तपास राहिला बाजूला, वानखेडे यांची जात आणि धर्म कोणता याची जाहीर चौकशी सध्या समाजमाध्यमांवर सुरू आहे. ही बाब क्लेशदायक तर आहेच, परंतु भविष्यकाळाचा विचार केल्यास धोकादायकदेखील आहेच. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. आपले काम चोखपणे बजावणाऱ्या वानखेडे यांच्यासारख्या तपास अधिकाऱ्यास कर्तव्यदक्षतेपायी वैयक्तिक मानहानीला सामोरे जावे लागणार असेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. केंद्र सरकार तपासयंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनीच केला आहे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बदनामीसाठी तपासयंत्रणांना हाताशी धरून केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेचे नेते करीत आहेत. कॉॅंग्रेसने अजून या वादात उडी कशी घेतली नाही हे आश्चर्यच आहे. एकंदरित महाराष्ट्रामध्ये संशयाचे धुके धुके निर्माण झाले असून यातून कोणाचेच हित साधता येणार नाही.

महाडमधील महापुरात येथील व्यापारी आणि मधील नागरिक उद्ध्वस्त झाले आहेत. तर नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारमुळे तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. हेक्टरी ६,८०० एवढी कवडीमोल नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने मरणाची दारे खुली केली आहेत.

महाराष्ट्रासह कांठणात संकटांचे पर्वच सुरू आहे. २२ जुलैच्या महापुरामध्ये महाडसह परिसरातील भात शेतीचे नुकसान झाले. भात या एकाच पिकावर अवलंबून असणारा इथला शेतकरी देशोधडीला लागला. पुराने नुसतं पिकाचं नुकसान केलं नाही तर हजारो हेक्टर शेतीही नापिक करून टाकली. या काळरात्री चार तासात सुमारे ८०० मिमी पाऊस कोसळला. या मुसळधार पावसाने डोंगरच्याडोंगर खाली आणले. तळीये हे संपूर्ण गाव दरडीखाली गाडले गेले. अशा अनेक दरडी महाड तालुक्यात कोसळल्या. दरडीची ही सर्व माती, दगड, धोंडे, झाडे शेतात येऊन बसली. हिरवीगार दिसणारी शेती आता मातीच्या डोंगरांनी भरून गेली आहे. तर ज्या सखल भागात पुराच पाणी घुसले ती शेती पाण्यामुळे नष्ट तर झाली, पण पाण्याबरोबर आलेला चिखलाचा मलबा शेतात सिमेंटसारखा घट्ट



बसला आहे. हा मलबा काढायचा कसा ? दगड, धोंडे, झाडांचे ओंडके काढायचे कसे ? असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतीची लावणी पूर्ण झाली होती. या सगळ्या मेहनती आणि खर्चानंतर महापूर आला आणि होत्याचे नव्हते झाले. शेतातले उभे पीक आडवे झाले, शेतात पाय माती, दगड, धोंडे, झाडे शेतात येऊन बसली. हिरवीगार दिसणारी शेती आता मातीच्या डोंगरांनी भरून गेली आहे. तर ज्या सखल भागात पुराच पाणी घुसले ती शेती पाण्यामुळे नष्ट तर झाली, पण पाण्याबरोबर आलेला चिखलाचा मलबा शेतात सिमेंटसारखा घट्ट

खबरबात

महेश शिंदे

शेतकऱ्यालाच माहित होते, त्याचे काय नुकसान झाले ते.

महाड तालुक्यातील १४९५ हेक्टर शेती पुराच्या पाण्याने बाधित होऊन नुकसानग्रस्त झाली होती. तर ८८३.९३ हेक्टर शेतीत डोंगर माती, गाळ आणि दगड धोंडे येऊन पुर्णपणे नापीक झाली होती. ज्याच्या शेतात गाळ आणि डोंगराची माती येऊन बसली, त्याला भविष्यात शेतीच करता येणार

नाही. पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीला हेक्टरी ६,८०० रुपये एवढीच मदत देण्यात आली आहे. पण या शेतीसाठी बियाणे, नांगरणी, पेरणी, खते, लावणी याचा खर्चच हेक्टरी सुमारे २५ हजार रुपये झाला आहे. वास्तविक पिकाची पुर्ण किंमत ग्राह्य धरून हेक्टरी सुमारे ५० हजार रुपयेएवढी नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळायला हवी होती. मात्र आघाडी सरकारने कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आज जरी महाड तालुक्यातील ८६९३ शेतकऱ्यांना मिळून दोन कोटी छत्तीस लाख मदत मिळाल्याचे महसुल विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अद्याप हे पैसे अथवा मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे नुसते भात पिकाचे नुकसान झाले असे नाही, तर त्यांची जनावरे, शेतातील झाडे, चारा, पेंढी, लाकूडफाटा, शेती अवजारे यांचेदेखील नुकसान झाले आहे. मात्र त्याची कोणतीच दखल राज्य सरकारने घेतलेली नाही.

कोकणातला शेतकरी तसा अल्पसंतुष्ट आहे. या संकटातही तो निसर्गाला किंवा सरकारला दोष देत नाही. तो पुढच्या कामांसाठी

स्वतःला तयार करतो. घाटावरील शेतकऱ्यांप्रमाणे कोकणातला शेतकरी कधीच आत्महत्या करीत नाही आणि याचमुळे कोकणातल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही. या सरकारची ही भावना बदलणे गरजेची आहे. देवेंद्र फडणवीस सरकारप्रमाणे या पुरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ व्हायला हवी होती, मात्र तीदेखील झाली नाही. शेती कामांसाठी बिन व्याजात अवजारे पुरवलीत पाहिजेत. मोफत बियाणे आणि खते वाटप केले पाहिजे. कंबरडे मोडलेल्या महाडसह कोकणातील शेतकऱ्याला परत उभे करणे हे सरकारच काम आहे आणि त्यात हे सरकार अपयशी होत असेल तर या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. आज नव्याचं धान्य पुजेसाठी घरात नेण्या इतपतही धान्य महाडमधील शेतकऱ्याकडे नाही. त्याची दिवाळी गोड कशी होणार ? आधिक चक्रीवादळे, कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे पिडलेला कोकणातला शेतकरी महापुराने पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्याला कवडी मोलाची मदत करून या सरकारने बळिराजाचा अवमान केला आहे.

अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा

खोपोलीतील शिबिरात सायबर गुन्ध्यांबाबत पोलिसांचे मार्गदर्शन



(छात्र : अरुण मलावडे)

खालापूर : प्रतिनिधी

स्वतःला न फसवता ध्येयाने प्रेरित होऊन आयुष्यात वाटचाल करावी, असे प्रतिपादन खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांनी येथे केले.

पोलीस शहीद स्मृतीदिनाचे औचित्य साधून रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि खालापूर उपविभागीय

पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने येथील केएमसी कॉलेजमध्ये सायबर गुन्ध्यांबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात पोलीस निरीक्षक शिरीष पवार मार्गदर्शन करीत होते. अनोळखी व्यक्तींचा संपर्क टाळावा, त्यांनी यावेळी सांगितले.

शाळा, कॉलेज व पुढील जीवनात विद्यार्थ्यांची भूमिका कशी असावी, महिलांवरील अन्याय कसे दूर व्हावेत याबाबत पोलीस निरीक्षक पवार यांनी उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. विठ्ठल जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

केएमसी कॉलेजचे डॉ. महेश

खानविलकर, प्रा. बाळू तडके, बाबासाहेब कांबळे, शांताराम चोरे, संध्या वावेकर, सरिता दुरगुडे, सविता पांडे, प्राची नलावडे, सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांबळे, बी. निरंजन, प्रथमेश पाटील, खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रभाकर मोहिते, पोलीस नाईक अजिंक्य पाटील या वेळी उपस्थित होते.

(छात्र : धर्मशिव सावंत)

माणगावमध्ये कान तपासणी शिबिर



माणगाव : प्रतिनिधी

जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीच्या माणगाव येथील टिकमभाई मेधा कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वदेश फाउंडेशन व याशशी हॉस्पिटल (मिरज) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २३) शून्य ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी

कान तपासणी शिबिर घेण्यात आले. माणगाव, तळा, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन येथील ७९ विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

मिरज येथील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. सुधीर कदम आणि डॉ. अमृता घनवान यांनी इतर डॉक्टरांच्या मदतीने विद्यार्थ्यांची अत्याधुनिक

मशिनच्या सहाय्याने तपासणी केली. त्यांना स्वदेश फाउंडेशनचे सुधीर वाणी, मोरे मॅडम व त्यांचा सहकाऱ्यांनी सहकार्य केले. या शिबिरामध्ये सुमारे १५ ते २० रुग्णांच्या कानाच्या पडद्याला इजा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर स्वदेश फाउंडेशन तर्फे मिरज येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच नऊ कर्णबधिर मुलांची तपासणी व उपचार करण्यात आले.

टीएमसी कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. हर्षल जोशी, प्रा. ए. पी. मोरे, डॉ. माळी व स्वयंसेवकांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. महाविद्यालय विकास समिती सदस्य रामदास पुराणिक, प्रा. डॉ. संध्या कुलकर्णी उपस्थित होते. या शिबिराला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले.

चौकमध्ये कै. कापरेकर यांच्या प्रतिमेचे अनावरण



चौक : रामप्रहार वृत्त

विद्या प्रसारिणी सभा या संस्थेचे माजी उपाध्यक्ष कै. विजय (तात्यासाहेब) कापरेकर यांच्या प्रतिमेचे अनावरण व पूजन शनिवारी (दि. २३) सकाळी चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर शाळेमध्ये संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्याध्यापक भोमले यांनी प्रास्ताविकात कै. तात्यासाहेब

आजेश नाडकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

माणगाव : प्रतिनिधी

ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्वा संघटनेच्या रायगड जिल्हा युवा अध्यक्षपदी तालुका पत्रकार संघाचे सल्लागार आजेश नाडकर (गारळ, ता. माणगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप व महासचिव बालाजी शिंदे यांच्या प्रमुख

उपस्थितीत पुण्यातील मराठी पत्रकार भवनात नुकताच संघटनेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी विविध पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्षपदावर आजेश नाडकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीबद्दल नाडकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.

माणगावमध्ये विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

माणगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते अंकुश नारायण उंडरे व भागाड ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश महीपत सावंत यांच्यातर्फे सोमवारी (दि. २५) खाऊचे वाटप करण्यात आले.

माणगाव तालुक्यातील शिरवली आदिवासीवाडी, देगाव, देगाव आदिवासीवाडी येथील प्राथमिक शाळा आणि रातवड हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते अंकुश



(छात्र : प्रदीप शिंदे)

उंडरे व भागाड ग्रामपंचायत सदस्य मंगेश सावंत यांच्यातर्फे देण्यात आलेल्या खाऊचे सोमवारी वाटप करण्यात आले. आविष्कार फाउंडेशनचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकर शिंदे, दहिवली

शाळेचे शिक्षक संजय पाटील, शिरवली आदिवासीवाडी शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटोळे, कैलास महाजन यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

गुळसुंदे परिसरातील महिलांचा जि. प.वर हंडा मोर्चा

अलिबाग : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील गुळसुंदे परिसरातील महिलांनी सोमवारी (दि. २५) डोक्यावर रिकामे हंडे घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार पाठपुरावा करूनदेखील पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याचे या वेळी पहावयास मिळाले.



गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, डोंगरीचीवाडी, स्टेशनवाडी, फलाटवाडी या वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी येत नाही. या गावांना गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या चाणेने प्रादेशिक योजनेद्वारे पाणी पुरवले जाते. पण त्यातून गडूळ पाणी मिळते, तेही अनियमित असते. त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त असून त्यांना वेगवेगळ्या आजाराना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला, पुरुषांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या इशारा देऊन धडक दिली.

या संदर्भात पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मार्च महिन्यात या महिलांनी याच प्रश्नावर पनवेल पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला. पालकमंत्री आदिती तटकरे यांनाही साकडे घातले, मात्र ही समस्या काही मार्गी लागली नाही. त्यानंतर जुलै महिन्यात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी गावात

आले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चार महिन्यांत पुरेसे आणि शुद्ध पाणी देण्याबाबत आश्वासित केले, मात्र आजतागायत त्यासाठी कुठलीच हालचाल झाली नाही. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले, असे या आंदोलकांनी सांगितले. अलिबागेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा हंडा मोर्चा एसटी स्टॅडमार्गे टपाल कार्यालयाजवळ आला. तेथे पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर त्याचे

एकतर पुरेसे पाणी मिळत नाही. कधीमधी पाणी येते तेसुद्धा खराब असते. हे अशुद्ध पाणी पिऊन आमची पोरंबाळ आजारी पडताहेत. त्यांना सतत डॉक्टरकडे न्यावं लागतं. रोज पाणी विकत आणून पिणे परवडत नाही. मोर्चे काढले, निवेदन दिली, पण आम्हाला पाणी काही मिळत नाही. आम्ही करायचं तरी काय हा प्रश्न आहे. -ज्योती पाटील, ग्रामस्थ, गुळसुंदे, ता. पनवेल

सभेत रूपांतर झाले. या आंदोलनात आदिवासी महिलांचा मोठा सहभाग होता. या महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेतले होते. शिवाय गडूळ पाण्याचे नमुनेही आणले होते. या वेळी संतोष ठाकूर व मोर्चेकरी उपस्थित होते. मोर्चेकरी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देत होते. दरम्यान, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले.



सामाजिक कार्यकर्ते उमेश मढवी यांचा भाजपमध्ये प्रवेश

पाली : रामप्रहर वृत्त आमदार रविशेट पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाली (ता. सुधागड) येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश मढवी यांनी रविवारी (दि. २४) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार रविशेट पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पालीतील गुजराती समाज हॉलमध्ये रविवारी झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला भाजपचे

पाली शहर अध्यक्षपदी निवड

जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, रोहा मंडळ अध्यक्ष सोपान जांबेकर, महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैशाली मपारा, सुधागड तालुका अध्यक्ष आरती भातखंडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक श्वेता ताडफळे, श्रेया कुंटे, चंद्रकांत घोसाळकर, सागर मोरे, युवा

मोर्चा तालुका अध्यक्ष रोहन दगडे, शिरीष सकपाळ, राजेंद्र फणसे, नथुराम सकपाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी उमेश मढवी यांची भाजपच्या पाली शहर अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठपणे दिलेली जबाबदारी पार पाडून पक्ष वाढीसाठी सर्वांतोपरी प्रयत्न करणार असल्याचे उमेश मढवी यांनी या वेळी सांगितले.

आधी बोलणी, मगच भराव करा! मिठेखार-चेहेर ग्रामस्थांचा एल्गार



रेवडंडा : प्रतिनिधी

मिठेखार नजीकच्या आरक्षीत जागेवर भराव करण्यापूर्वी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी सामंजस्य करारानुसार बोलणी करावी, या मागणीसाठी मिठेखार, चेहेर गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रविवारी (दि. २४) जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोकेंद्र आंदोलन केले. दरम्यान, कंपनी प्रशासनाने टाकलेला भराव हटविण्याचे लेखी आश्वासन देवून चर्चेची त्याची दर्शविल्यानंतर तब्बल तीन तासांनंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी त्यावेळच्या वेलस्पन कंपनीने मिठेखार-चेहेर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी १० जानेवारी २०१० मध्ये एकरी साडेतीन लाख रुपये भावाने संपादित केल्या होत्या. त्यावेळी मुदतीत कंपनी सुरु करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत सामावून घ्यावे आदी अटी व शर्ती असलेला सामंजस्य करार करण्यात आला होता. मात्र नवीन प्रकल्प मुदतीत पूर्ण न करू शकलेल्या वेलस्पन कंपनीने प्रकल्पग्रस्तांची जमीन जेएसडब्ल्यू कंपनीला हस्तांतरीत केली. जेएसडब्ल्यू कंपनीने गेल्या पंधरा

जेएसडब्ल्यू कंपनीसमोर रास्ता रोको



दिवसापासून मिठेखार-चेहेर नजीकच्या नवीन प्रकल्पाच्या आरक्षीत जागेत भरावाचे काम सुरु केले. त्यावेळी मिठेखार ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला व भराव करण्यास आगोदर कंपनीने मिठेखार व चेहेरमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी बोलणी करावी, अशी मागणी केली. त्याबाबत जिल्हाधिकारी तसेच रेवडंडा पोलिसांकडे निवेदनही दिले होते. मात्र कंपनीने पोलीस बंदोबस्तात मिठेखार ग्रामपंचायतीने लावलेले कुणप तोंडून भरावाचे काम सुरु केले होते. त्यामुळे संसत झालेल्या

मिठेखार-चेहेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आधी बोलणी, मगच भराव अशी भूमिका घेत टाकलेला भराव उचलण्याची मागणी केली. रविवारी मिठेखारच्या सरपंच सुवर्णा चवकर व ग्रामपंचायत सदस्य तसेच मोहन ठाकूर, रमेश गायकर (मिठेखार), अजय चवकर (चेहेर) यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रविवारी जेएसडब्ल्यू कंपनीच्या मिठेखार प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, स्थानिक आमदार महेंद्र ढळवी यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते मोहन ठाकूर, अजय चवकर यांच्याशी



भ्रमणध्वनीवर संपर्क करून तुर्तास आंदोलन थांबवावे, आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भराव उचलता येत नाही, परंतु उद्या टाकलेला भराव उचलण्याची जबाबदारी कंपनीने घेतली असल्याचे सांगितले. मात्र भराव काढण्याचे लेखी पत्र घ्यावे, असे सांगून प्रकल्पग्रस्त शेतकरी रास्तारोकेंद्र ठाम होते. तब्बल तीन तास आंदोलन केल्यानंतर रेवडंडा पोलिसांच्या मध्यस्थीने कंपनी व्यवस्थापनाने भराव काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

पेण जोहे येथे कायदेविषयक मार्गदर्शन

पेण : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेण विधी सेवा समितीच्या वतीने तालुक्यातील जोहे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे मुलांकरिता कायदेविषयक सेवा व योजना या विषयावर मार्गदर्शन २००९ या विषयी माहिती दिली. तसेच दादर सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंदराव पाटील यांनी मुलांना पोस्को कायद्याविषयी माहिती दिली.

असोसिएशनचे अध्यक्ष नंदू म्हात्रे यांनी या वेळी कायदेविषयक सेवा व योजना या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. भक्ती पाटील व अॅड. गणेश म्हात्रे यांनी मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार कायदा २००९ या विषयी माहिती दिली. तसेच दादर सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंदराव पाटील यांनी मुलांना पोस्को कायद्याविषयी माहिती दिली.

सुरक्षा रक्षकांना न्याय द्या!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना तात्काळ नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र कोळी संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे.

नेमणूक करण्यात आली आहे, तर जेएसडब्ल्यू कंपनीनेही सुमारे ३०० खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली असल्याचा दावा आंदोलनकर्ते पोळे यांनी केला आहे. खाजगी सुरक्षा रक्षकांना नियुक्ती देण्याऐवजी शासकीय, निमशासकीय आणि नोंदणीकृत मंडळांनी रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना नियुक्त करून घ्यावे अशी मागणी जयवंत पोळे यांनी केली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुरक्षा रक्षकांना नियुक्ती दिल्या जाणार नाहीत, तोवर बेमुदत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे पोळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

संदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करूनही त्यांना कामावर घेण्यात आलेले नाही. शासकीय, निमशासकीय आणि मंडळांकडे असणाऱ्या नोंदणीकृत आस्थापनांकडे जागा शिल्लक नसल्याचे कारण देऊन या सुरक्षा रक्षकांना नियुक्ती देण्यात आलेल्या नाहीत. या उलट खाजगी सुरक्षा रक्षकांची काही ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीत सुमारे ४०० खाजगी सुरक्षा रक्षकांची

कर्जतमध्ये पर्यावरण जनजागृती सायकल रॅली



कर्जत : माझी वसुंधरा अभियानांतर्गत नगर परिषदेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासकीय अधिकारी उमेश राजत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात झाली. या वेळी नागरसेवक बलवंत घुमरे, बांधकाम विभागाचे लेखनिक रवींद्र लाड, आरोग्य विभागाचे सुदाम म्हासे, जिल्हद गोसावी, मुकादम प्रदीप मोरे, विनोद पांडे आदी उपस्थित होते तसेच ३० सायकलस्वार सहभागी झाले होते. त्यात लहान श्रीईश तारवे (१२), तर प्रकाश पटवर्धन (६३) या ज्येष्ठ्यांचा समावेश होता.

महाराष्ट्र शासन
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड - अलिबाग
हिराकोट तळ्याजवळ, अलिबाग, ता. अलिबाग, जि. रायगड

निविदाधारकांसाठी सूचना

कामाच्या निविदा भरताना खालील अटी व शर्तीची पूर्तता करणे आवश्यक आहे.

रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी १. प्रारूप मतदार यादी, २. निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत तयार होणारी पुरवणी यादी, ३. मा. भारत निवडणूक आयोगाद्वारे घोषित अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुररिक्षण कार्यक्रमांतर्गत तयार होणारी पुरवणी मतदार यादी तसेच अंतिम मतदार यादी, ४. निवडणूक अनुषंगाने विषयक इतर छपाई इ. बाबींची छपाई बाबींची पीडीएफ सीडीवरून छपाई करण्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. सदर निविदा ही सदर निविदा ही www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

कामाचे नाव :- रायगड जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादी व तदननुषंगिक बाबींची पीडीएफ सीडीवरून छपाई कामाची ई-निविदा

१. निविदा फॉर्म किंमत	रु. ५००/-
२. इसारा रक्कम	रु. ५०,०००/-
३. सुरक्षा अनामत रक्कम	रु. २,००,०००/-
४. निविदा प्रसिद्ध करणे	दि. २२/१०/२०२१
५. निविदा पूर्व बैठक	दिनांक :- २५/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे दालनात
६. निविदा अर्ज स्विकृतीचा कालावधी	दिनांक :- २२/१०/२०२१ दुपारी १२ वा. पासून ते २८/१०/२०२१ रोजी दुपारी १२.०० वा. वाजेपर्यंत
७. निविदा फॉर्म व इसारा रक्कम भरण्याचा कालावधी (निविदा रक्कम व इसारा रक्कम ऑनलाईन पोर्टलवर भरावयाची आहे.)	दिनांक :- २२/१०/२०२१ दुपारी १२ वा. पासून ते २८/१०/२०२१ रोजी दुपारी १२.०० वा. वाजेपर्यंत
८. तांत्रिक निविदा उघडणेचा दिनांक	दिनांक :- २९/१०/२०२१ रोजी दुपारी ०२.०० वाजता
९. निविदा उघडण्याचे ठिकाण	उप जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात

प्राप्त निविदा कारणे न देता अथवा स्विकारणेचे अधिकार जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे. तसेच निविदा अटी व शर्ती ऑनलाईन पोर्टल www.mahatenders.gov.in वर देण्यात आलेले आहेत. सदरची निविदा कोणत्याही किमान कामाचा हक्क प्रस्तापित करत नाही.

सही/-
(डॉ. महेंद्र कल्याणकर)
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड

विमाका/कोवि/२०२१-२०२२/१९१

सावधान नोटीस

तमाम जनतेला या सावधान नोटीशीद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशिल श्री. वसंत नथुराम नलावडे व इतर हे या सावधान नोटीशीद्वारे कळवितात की,

१) तुकडी व जिल्हा रायगड, पोदतुकडी व तालुका खालापूर हद्दीतील मौजे हातनोली येथील मे. दुय्यम निबंधक, खालापूर यांचे अधिकार स्थळसिमेतील महसूल दमरी खालीलप्रमाणे वर्णिलेली आहे, त्या जमीन मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे:

जमिनीचे वर्णन
मौजे हातनोली, ता.खालापूर, जि.रायगड येथील

स.नं./हि.नं.	क्षेत्र (हे.आर.ए.)	आकार (रु.पै.)
६९/१अ	०-८०-६	११.१२
	पो.ख. ०-१२-३	
	एकूण १-९२-९	

वरील मिळकतीचे गाव मौजे-हातनोली हे इनम असल्यामुळे या मिळकतीचे पूर्वगामी मालक श्री. कृष्णराव बाळासाहेब देशमुख यांचेकडून आमचे अशिलांना सदरील मिळकत सोडण्यासाठी सतत दबाव येत होता. सदर मिळकत तिचे तथाकथित खरेदीदार श्री. महेंद्र कोटरीया यांनी आमच्या अशिलांना प्रलोभने दाखविली आणि दबाव टाकला, तसेच वेगवेगळी आश्वासने दिली त्यामुळे आमचे अशिलांचे वडील **कै. नथूराम राघो नलावडे** यांच्याकडून दि. २२/१२/२०१० रोजी अत्यंत अल्प किमतीत हे तथाकथित खरेदीखत करून घेतले. त्यानंतर श्री. महेंद्र कोटरीया यांनी सरकारी कागदपत्रकात फेरफार करून खोटी कागदपत्रके जोडून फौजदारी स्वरूपाचे बेकायदेशीर कृत्य करून जाणून बुजून फसवणूक करून खरेदीखत करून घेतल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आणि श्री. महेंद्र कोटरीया आणि सदर मिळकतीचे पूर्वगामी मालक श्री. कृष्णराव बाळासाहेब देशमुख यांच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये हातमिळवणी करून तडजोड करण्याचा प्रयत्न चालू असून आमच्या अशिलांचा सदर मिळकतीवरील हक्क कायमस्वरूपी संपुष्टात आणू पहात आहेत, परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही.

त्यामुळे सदर वरील वर्णनाच्या मिळकतीच्या बाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार/करार यापुढे करू नये, तसेच श्री. महेंद्र कोटरीया यांचे ७/१२ सदरी नाव असल्याकारणाने त्याचा गैरफायदा ते घेत आहेत. तरी श्री. महेंद्र कोटरीया यांना या सावधान नोटीसीद्वारे जाहीर सक्त ताकीद देण्यात येते की, त्यांनी यापुढे या सावधान नोटीसमध्ये वर्णन केलेल्या जमिन मिळकतीच्याबाबत कोणताही करारमदार/ व्यवहार करू नयेत, याउपर केल्यास त्यांस आमचे अशिल कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत. तसेच आम्हाला माहिती न देता वरील नमूद भुखंड धारक परस्पर अनाधिकृतपणे अन्य त्रयस्थांबरोबर आमचे नुकसान करण्याच्या हेतूने खरेदीखत, फरोक्तखत, कुळमुखत्यारपत्र, मृत्युपत्र, अथवा गहाण, दान बक्षीस, साठेकरार, कुळहक्क ताबा, हक्क, भाडेपट्टा, पोटीगी, बोजा, अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क हित संबंध निर्माण होणारा दस्त तयार करण्याचा प्रयत्न झाल्यास अथवा अशा प्रकारचा कोणताही दस्त केलेला असल्यास, तो संबंधितांनी त्वरीत रद्द करावा आणि उपरोक्त नमूद खरेदीदाराने करार, व्यवहार दस्त केल्यास होणाऱ्या नुकसानीस आमचे अशिल जबाबदार राहणार नाहीत. तसेच अशा प्रकारचा कोणताही करारमदार करणारे आमच्या अशिलांस होणाऱ्या नुकसानीस जबाबदार राहतील, याची तमाम लोकांनी कृपया नोंद घ्यावी. हे कळावे

सही/-
ठिकाण : पनवेल
दिनांक : २५/१०/२०२१
बी-१०९, रिद्धी सिद्धी को.ऑप.हौ. सोसायटी, पायोनियर विभाग, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल. मो. ९३२४४९१९०५

अॅड. शुभांगी केदार लाड
अॅडव्होकेट हायकोर्ट, मुंबई

भारताचा मानहानीकारक पराभव



दुबई : वृत्तसंस्था

ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या सुपर १२ फेरीतील सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी आणि १३ चेंडू राखून मानहानीकारक पराभव केला. भारतीय फलंदाजांच्या अपयशानंतर गोलंदाजांच्या

निराशाजनक कामगिराचा फटका भारताला बसला.

डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या (३/३१) भेदक मान्यांतर मोहम्मद रिझवान (नाबाद ७९) आणि कर्णधार बाबर आजमने (नाबाद ६८) केलेल्या उत्कृष्ट

फलंदाजीमुळे पाकिस्तानने दोन गुणांची कमाई केली. भारताचा कर्णधार विराट कोहलीचे (५७) अर्धशतक व्यर्थ ठरले.

दुबई येथे झालेल्या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात होते, मात्र कोहलीच्या संघाला अपेक्षित

पाकिस्तानची विजयी सलामी

खेळ करण्यात अपयश आले. १५२ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने १७.५ षटकांत गाठत ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतावर सहा प्रयत्नांत पहिल्या विजयाची नोंद केली. रिझवान आणि आजम या भरवशाच्या सलामीवीरांनी चालू वर्षातील चौथी शतकी भागीदारी रचली. रिझवानने ५५ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ७९ धावांची, तर आजमने ५२ चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताला २० षटकांत ७ बाद १५१ धावांचे फटके आल्या. रोहित शर्मा (०) आणि के.एल.राहुल (३) या सलामीच्या जोडीला शाहीनने स्वस्तता माघारी पाठवले.

सूर्यकुमार यादवही (११) मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यानंतर कोहली (५७) आणि ऋषभ पंत (३९) यांनी पडझड थांबवली. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी रचल्यावर फिरकीपटू शादाब खानने पंतला बाद केले. कोहलीने ४९ चेंडूंत ५७ धावांची खेळी केल्यावर त्याला शाहीननेच माघारी धाडले. त्यामुळे भारताला जेमतेम १५० धावांचा टप्पा पार करता आला.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद १५१ (विराट कोहली ५७, ऋषभ पंत ३९; शाहीन शाह आफ्रिदी ३/३१, हसन अली २/४४) वि. पाकिस्तान : १७.५ षटकांत बिनबाद १५२ (मोहम्मद रिझवान नाबाद ७९, बाबर आजम नाबाद ६८). सामनावीर : शाहीन शाह आफ्रिदी.

खराब पंचगिरीवरून क्रिकेटप्रेमींमध्ये संताप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताचा के.एल.राहुल हा शाहीन आफ्रिदीच्या नो बॉलवर बाद झाल्याने क्रीडाप्रेमींनी पंचांना धारेवर धरले आहे. रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर भारतीय संघावर आधीच दडपण आले होते, मात्र त्यानंतर पंचांच्या चुकीमुळे राहुलला बाद होत तंबूत परतावे लागले. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

रोहित हा शाहीनच्या पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर के.एल.राहुलचा त्रिफळा उडाला, मात्र हा चेंडू नो बॉल होता, जो पंचांच्या नजरेतून सुटला. त्यानंतर सूर्यकुमार यादवलाही खराब पंचगिरीचा फटका बसला. हसन अलीने सहाव्या षटकातील तिसरा चेंडू नो बॉल टाकला होता, मात्र पंचांनी ते नाकारले. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरच सूर्यकुमार बाद झाला. भारताचे तीन गडी झटपट बाद झाल्याने धावगतीवर परिणाम झाला.

आजचे सामने
१२० वर्ल्डकपचा थरार
द. आफ्रिका वि. वेस्ट इंडिज
दुपारी ३.३० वा., दुबई
पाकिस्तान वि. न्यूझीलंड
रात्री ७.३० वा., शारजा



पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची ऊर्जा देते. अर्थात आपल्या सर्वांना सकाळच्या नाश्ता पोटाभरून आणि निरोगी हवा असतो. अशा वेळी तुम्ही पोहे देखील खाऊ शकता. पोहे



पोट भरण्याबरोबर आरोग्यासाठी खूप फायदे शरीर आहेत. सकाळच्या नाश्तामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या गोष्टी खातो. त्याचबरोबर काही लोक फक्त

पोहे खातात. कमी वेळेत तयार होणारा स्वादिष्ट नाश्ता म्हणजे पोहे. नाश्त्यात पोहे खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत.

कार्बोहायड्रेट्स - पोह्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण ७६.९ टक्के असते. त्यामुळे आपल्याला लागणारी ऊर्जा ह्यातून मिळते जी शरीराला गरजेची आहे.

पोषण मिळते - पोहे बनवत असताना शेंगदाणे किंवा झाय फ्रुट्ससोबत कांदाचा वापर केला जातो. त्याच्या सेवनाने पोषण मिळते.

लड्डूपणा कमी करण्यासाठी - जर तुम्हाला वजन कमी करू इच्छित असाल तर ब्रेड बटर खाणे सोडून द्या आणि पोहे खाणे सुरु करा. तुम्हाला यातून ऊर्जा मिळते आणि लड्डूपणा कमी करण्यासाठी मदत होते तसेच पोषक घटकांची कमतरतासुद्धा भरून काढली जाते.

पोट साफ राहण्यास मदत - पोह्यामध्ये फायबर असतात, जे पचायला खूप सोपे असतात. तुम्ही जर बाहेरचे पदार्थ सेवन करीत असाल तर ते पचण्यास खूप वेळ लागतो, पण जर तुम्ही पोहे खात असाल तर ते पचण्यासाठी अत्यंत चांगले असून दीर्घकाळ ऊर्जा देतात. पोह्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते.

लोहाचा चांगला स्रोत - पोहे खाणे शरीरात लोहाच्या कमतरतेसाठी फायदेशीर आहे. पोह्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. गर्भवती स्त्रियांनी आणि लहान मुलांनी ते खावे, कारण यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

मधुमेहासाठी फायदेशीर - मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पोहे खाणे फायदेशीर आहे. हे खाल्ल्यास भूक कमी लागते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो तसेच शरीरात साखरेचे प्रमाण हळूहळू व्यवस्थित होते.

अशक्तपणासाठी फायदेशीर - पोह्यामध्ये भरपूर लोह असते. जर तुम्ही पोहे दररोज खात असाल, तर तुमच्या शरीरातील अशक्तपणा कमी होऊ शकतो.

श्रीलंकेची बांगलादेशवर मात



शारजा : वृत्तसंस्था

डावखुरा चरित असलंकाच्या (नाबाद ८०) उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या सुपर १२ फेरीतील सामन्यात बांगलादेशवर पाच गडी आणि सात चेंडू राखून मात केली.

शारजा येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने दिलेले १७२ धावांचे आव्हान श्रीलंकेने १८.५ षटकांत पूर्ण केले. डावखुरा फिरकीपटू नासूम अहमदने पहिल्याच षटकात अनुभवी सलामीवीर कुसाल परेराचा (१९) त्रिफळा उडवला. पाथुम निस्कंका (२४) आणि असलंका यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी रचत श्रीलंकेचा डाव सावरला, मात्र बांगलादेशचा फिरकीपटू

शाकिब अल हसनने एकाच षटकात निसंका आणि अविष्का फर्नांडो (०) यांना बाद करीत श्रीलंकेला अडचणीत टाकले. वार्निंदू हसरंगाही (६) पुढील षटकात माघारी परतला. त्यामुळे श्रीलंकेची १ बाद ७१ वरून ४ बाद ७९ अशी अवस्था झाली, पण असलंका आणि भानुका राजपक्षे (५३) यांनी ८६ धावांची निर्णायक भागीदारी रचल्याने श्रीलंकेने विजय मिळवला. असलंकांने ४९ चेंडूंत प्रत्येकी पाच चौकार-षटकारांच्या मदतीने नाबाद ८० धावांची खेळी केली, तर राजपक्षेने प्रत्येकी तीन चौकार-षटकार लगावताना ३१ चेंडूंत अर्धशतकी खेळी साकारली.

तत्पूर्वी बांगलादेशने २० षटकांत ४ बाद १७१ धावा केल्या होत्या. सलामीवीर लिटन दास (१६) आणि त्यानंतर शाकिब (१०) झटपट माघारी परतल्याने बांगलादेशचा संघ अडचणीत सापडला. एक बाजू लावून धरलेल्या मोहम्मद नईमला (६२) मुशफिकूर रहमची (नाबाद ५७) साथ लाभली. नईम बाद झाल्यावर रहम व कर्णधार महमुदुल्लाह (नाबाद १०) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्याने बांगलादेशने १७० धावांचा टप्पा ओलांडला.

राष्ट्रियमंचे अभिप्रेत चिंतन...

भाजपा किसान मोर्चा प्रदेश चिटणीस

श्री. अशोक गायकर

यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

भाजपा

सौजन्य : अनेश ढवळे

ये दिवाली शांती वाली

कोशिश फाउंडेशन आयोजित

वक्तृत्व स्पर्धा

विषय : ध्वनि प्रदूषण ये दिवाली शांती वाली वोकल फोटो लोकल

गट :

अ) 7 वर्षाखालील
ब) 8 वर्ष ते 15 वर्ष
क) 16 वर्ष ते 21 वर्ष
ड) 22 वर्षावरील

एकूण रोख पारितोषिक 35000/-

अधिक माहितीसाठी : 7757000000

नियम व अटी

- आपला व्हिडीओ जास्तीत जास्त एक मिनिटाचा असावा त्यापेक्षा जास्त असलेले व्हिडीओ ग्राह्य धरला जाणार नाही
- व्हिडीओ स्पष्ट दिसणारा पुरेसा उजेड असणारा स्पष्ट आवाज असणारा व कॅमेरा न हालता घेतलेला असावा
- आपल्या भाषणातील विषयाच्या आक्षय, भाषाप्रभुत्व, आवाजातील घड-उताट, विषय तयारी, हावभाव स्पर्धकांनी, केलेली वेष्टभूषा या गोष्टींचा विचार करून विजेता निश्चित केले जातील.
- व्हिडीओच्या सुटवातीला आपले नाव सांगून भाषणाला सुरुवात करावी
- आपल्या मूळ व्हिडीओ मध्ये कुठेही एडिट केलेले आढळल्यास प्रवेशिका बाद करण्यात येईल
- स्पर्धक पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा

नॉदणी ची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021

श्री.पदेश ठाकूर
अध्यक्ष,कोशिश फाउंडेशन

For Uploading Video : www.pareshthakur.in

कोशिश फाउंडेशन आयोजित

SNAPSHOT PHOTOGRAPHY COMPETITION 2021 EDITION 2

एकूण रोख पारितोषिक 60000/-

अधिक माहितीसाठी : 7757000000

नियम व अटी

- फोटोग्राफ ई-मेल द्वारे सादर करणे अंतिम तारिख नंतर ग्राह्य धरली जाणार नाही
- प्रत्यक्ष फोटो सोबत original metadata information असणे आवश्यक आहे
- Basic editing करण्याची परवानगी आहे
- स्पर्धक पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा
- एक स्पर्धक प्रत्येक विषया मध्ये एक फोटोग्राफ सादर करू शकतो

गट :

मोबाइल फोटोग्राफी
कॅमेरा फोटोग्राफी

विषय :

ये दिवाली शांती वाली दिवाली धू माय लेन्स स्वदेशीचा प्रचार

नॉदणी ची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2021

श्री.पदेश ठाकूर
अध्यक्ष,कोशिश फाउंडेशन

For Uploading photo : www.pareshthakur.in

Mail Your Photograph for competition at : koshishfoundation.pr@gmail.com

दैनिक राम प्रहर या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील सेवा, उत्पादने अथवा त्यासंदर्भातील कोणत्याही दाव्यांची वा उपयोगाची कोणतीही हमी वा जबाबदारी मल्लार नेटवर्क प्रा. लि. अंतर्गत दैनिक राम प्रहर घेणार नाही. दैनिक राम प्रहर या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या विविध जाहिरातींची खातरजमा व शहानिशा वाचकांनीच करून संबंधितांशी व्यवहार करावेत. त्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या दाव्यांच्या पूर्ततेची, तसेच कोणत्याही मजकुराची कोणतीही हमी वा जबाबदारी मल्लार नेटवर्क प्रा. लि. अंतर्गत दैनिक राम प्रहरचे मुद्रक, प्रकाशक, संपादक वा मुख्य संपादक यांच्यावर राहणार नाही, याची दैनिक राम प्रहरच्या वाचकांनी आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. -मुख्य संपादक

हे पत्र मालक मल्लार नेटवर्क प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक कृष्णा चांगू ठाकूर यांनी सिद्धकला प्रिंट मीडिया अॅण्ड पब्लिकेशन्स प्रा. लि., डब्ल्यू २३० टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, ठाणे-बेलापूर रोड, कोपरखैरणे, नवी मुंबई ४०० ७९० येथे छापून असायर प्राईड, गाळा नं. ४, रुपाली चौक, पनवेल. ४४० २०६. रायगड येथून प्रकाशित केले. RNI Regn. No. MAH MAR/2008/26534, मुख्य संपादक : देवदास मटाले. पोस्टल परवाना क्र. एनएमबी/१२०/२०२०-२२. कार्यालय संपर्क : दूरध्वनी ०२२-२७४८०१००, २७४९०१०० e-mail : ramprahar@gmail.com